



उल्हासनगर महानगरपालिका
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

मालमत्ता कर विभाग

Head Office Ground Floor, Ulhasnagar 421-003 dist. Thane, Maharashtra

(मिळकत कर आकारणी विशेष नोटीस)

(महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९७७, १९९०, १९९० (अ), २००३ (अ), २०१३, १३९(१)(अ) मगच
अधिनियमाचे अनुसूची 'ब' चे प्रकरण ८ (कराभास विभाग) मधील नियम १५ (२) व नियम २०(२) अन्वये)

जा.क्र. उमपा/कर-विभाग/मु-१/१/ 1659

दि २०/३/२०२३

प्रति,
SHAHANA ZUBAIR ANSARI

मालमत्ता क्र. 01AO013934500 जुमा मालमत्ता क्र. UPIC, 16

आपणास कळविण्यात येते की, युनिट क्र 1 मधील वार्ड क्र. 1 येथील GULSHAN NAGAR, AMARDYE ROAD, NR DR.ZAKIR
HUSSAIN URDU SCHOOL, SHAHAD FATAK, ULHASNAGAR-1 या ठिकाणी बांधकामात बदल निदर्शनास आले असून त्याअनुषंगाने दि. 01/04/2022
To 31/03/2023 या मुदतीत कर आकारणी करणेसाठी मालमत्तेचे वार्षिक करयोग्य मूल्य 2912 निश्चित केले आहे. सदर करयोग्य मूल्य व त्यानुसार कर

बांधकाम प्रकार	वापराचा प्रकार	चटई क्षेत्रफळ	करनिर्धारण वर्ष	करयोग्य मूल्य
TG TG ACSheet	Resl Resl Resl	121.47 55.78 121.47	01/04/2022 01/04/2022 01/04/2022	1288 590 1038
298.70				2912

शाहना असादी
9271272464

कराचे तपशील

अ. क्र	कराचे प्रकार	कराचे दर	एकूण रक्कम
(१)	सर्व साधारण कर	28%	815
(२)	महानगरपालिका शिक्षण कर	5%	146
(३)	मलप्रवाह कर	7%	204
(४)	पथ कर	8%	233
(५)	वृक्ष कर	0.5%	15
(६)	पाणीपुरवठा लाभ कर	5%	146
(७)	मलप्रवाह सुविधा लाभ कर	3%	87
(८)	शासकीय शिक्षण कर	Residential - 4% Non-Residential - 0%	116
(९)	शासकीय रोजगार हमी कर	3%	0
(१०)	मोठ्या निवासी जागेवरील कर	10%	291
(११)	पाणी पट्टी (प्रति महिना)	300 per month	3600
(१२)	विशेष साफ सफाई कर	10%	0
(१३)	अग्निशमन सेवा कर	2%	58
(१४)	उपयोगकर्ता शुल्क		695
(१५)	अनाधिकृत बांधकाम शास्ती		0
			6406

वरील कर आकारणी बाबतची तपशीलवार माहिती कार्यालयीन कामाचे दिवशी मुख्य कार्यालयातील कर वसुली विभागात मिळेल. तरी या
कर आकारणी संबंधी तुमची काही तक्रार असल्यास ती ही नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांचे आत उप-आयुक्त (कर), महानगरपालिका कार्यालय,
उल्हासनगर यांचेकडे योग्य त्या कारणास्तव व पुराव्यासह लेखी स्वरूपात दाखल करावी. मुदतीत हरकत न घेतल्यास वरील प्रमाणे निश्चित केलेले
करयोग्य मूल्य व कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच जागेच्या मालकी हक्काबाबत वाद उपस्थित झाल्यास त्याचे निराकरण आपणांस करावे लागेल.

उप-आयुक्त (कर)

(अनाधिकृत बांधकामास कर आकारणी केल्यास अथवा कर भरल्याने बांधकाम अधिकृत होत नाही. कर आकारणी-अथवा कर भरल्याने कोर्टातील
कामकाजास व निकालावर कार्यवाही करण्यास बाधा येणार नाही याची नोंद घ्यावी.)